



Ref: CVL/SE/2021-22

20<sup>th</sup> July, 2021

|  |   |
|--|---|
| <b>To,</b><br><b>BSE Limited</b><br>Phiroze Jeejeebhoy Towers ,<br>Dalal Street, Mumbai – 400 001. | <b>To,</b><br><b>National Stock Exchange of India Ltd.</b><br>“Exchange Plaza”, Bandra - Kurla Complex,<br>Bandra (E), Mumbai 400 051 |
| <b>Scrip Code : 511413</b><br><b>ISIN : INE559D01011</b>   | <b>Symbol: CREST</b><br><b>Series: EQ</b>   |

Dear Sir/Madam,

**SUB: NEWSPAPER ADVERTISEMENT OF NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY**

With reference to the captioned subject, we are enclosing herewith the copies of the newspaper advertisement published in Financial Express (English-All edition) and Mumbai Lakshadeep (Marathi) pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, intimating the shareholders of the Company for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years (from year: 2013-2014).

Kindly take the aforesaid information on your records in compliance with the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you.

Yours faithfully,

**For Crest Ventures Limited**

**Namita Bapna**  
**Company Secretary**



**Encl: a/a**



**JOINT PUBLIC NOTICE**  
(In accordance with the RBI Circular No. RBI / 2015-16/122 DNB (PD) CC No. 065/03/10.001/2015-16 dated 9 July 2015)

**BNK CAPITAL MARKETS LIMITED**  
Registered Office: Mayfair Towers, 2, Palm Avenue, Kolkata, West Bengal, India - 700 019.  
Tel. No.: +91 33 4602 2160-63 ; Fax No.: 033 2280 0457 ;  
CIN: L34202WB1986PLC040542 Email: corporate@bnkcapital.com; Website: www.bnkcapital.com

This Notice is being issued jointly by:  
(i) BNK Capital Markets Limited, a company incorporated under the Companies Act, 1956, having its registered office at Mayfair Towers, 2, Palm Avenue, Kolkata, West Bengal, India - 700 019, which is duly registered with the Reserve Bank of India ("RBI") as a non-banking financial company (the "Company").  
(ii) Lebnitz Real Estates Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at 31, Netaji Subhas Road, Kolkata - 700001 (the "Acquirer") and  
(iii) Mr Ajit Khandelwal ("Seller 1"), Mr Sanjeev Kumar Khandelwal ("Seller 2"), M/s R S Khandelwal HUF ("Seller 3"), Mrs Kalpana Khandelwal ("Seller 4"), Mrs Sangita Khandelwal ("Seller 5"), BNK Securities Private Limited ("Seller 6"), Asian Securities Exchange Private Limited ("Seller 7"), Patrex Vyapar Private Limited ("Seller 8") and together with the existing promoter to be referred to as "Sellers", being members of the selling promoter and promoter group, the company holding 59,68,857 equity shares of the Company of face value of INR 10 each ("Equity Shares"), representing 59.69% of the paid-up share capital of the Company.

In accordance with the Non-Banking Financial Companies (Approval of Acquisition or Transfer of Control) Directions, 2015 bearing reference number DNB (PD) 029/CGM(CDS)-2015 dated July 09, 2015 issued by the RBI, and other applicable laws.

1. The Acquirer has entered into a share purchase agreement dated 30 March 2021 ("SPA") with the Sellers and the Company, representing 59.69% of the voting share capital of the Company, at a price of INR 200 per Equity Share aggregating to INR 1,19,37,71,400, subject to, and in accordance with the terms of the SPA.  
2. Upon completion of the aforesaid acquisition, the Acquirer will be the largest shareholder of and have a controlling stake in the Company and shall be classified as a 'Promoter' of the Company in accordance with the applicable laws. Accordingly, as a consequence of the SPA, the Acquirer has also made an open offer to the public shareholders of the Company in accordance with the applicable provisions of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 for acquisition of up to 26,00,000 Equity Shares representing 26% of the voting share capital of the Company from the public shareholders of the Company at a price of INR 200 per Equity Share.  
3. The prime objective of the Acquirer for undertaking the Proposed Transaction is to have substantial holding of Equity Shares and voting rights, accompanied by acquisition of control of the Company. The Acquirer intends to position the Company for future growth and creation of value for its stakeholders.

This notice is intended to provide the public a notice of the proposed change in shareholding and control of the Company as a result of the abovementioned transactions.  
Any clarifications and/or objections in this regard may be sent to the Company within 30 (thirty) days from the date of this notice, addressed to Ms. Ankita Poddar, Company Secretary, at the registered office address of the Company or email at : corporate@bnkcapital.com

SD/-  
BNK Capital Markets Limited  
SD/-  
Lebnitz Real Estates Private Limited  
SD/-  
Mr. Ajit Khandelwal (on behalf of the Sellers)  
Place: Kolkata Date : 19 July 2021

**CREST VENTURES LIMITED**  
Registered Office: 111, Maker Chambers IV, 11<sup>th</sup> Floor, Nariman Point, Mumbai - 400 021  
CIN: L99999MH1982PLC102697  
Website: www.crest.co.in Email: secretarial@crest.co.in  
Tel: 022 - 4334 7000 Fax: 022 - 4334 7002

**NOTICE TO THE SHAREHOLDERS**  
**TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF") AUTHORITY**

This Notice is published in pursuance to the provisions of the Companies Act, 2013 read alongwith the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended or modified and various circulars issued thereto from time to time ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs. Provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, inter alia provides to transfer such shares, in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority, set up by the Central Government. Notice is further given that in accordance with the provisions of IEPF Rules, individual notices have already been sent to the respective shareholders whose shares are liable to be transferred to IEPF, whose E-mail IDs are available with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") and also to the shareholders holding shares in physical form whose addresses are available with the Company's RTA. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at <http://www.crest.co.in/investors/unclaimed-dividend/>.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the rules and upon such issue the original share certificate(s) which is registered in their name shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat mode, the shares shall be transferred directly to IEPF Authority through the Depository Participant as per the rules. It may be noted that the shares transferred to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the rules or by visiting website of IEPF Authority i.e. [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

The shareholders may further please note that as detailed adequate by the Company on its website shall be regarded as deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the aforesaid rules.  
Notice is hereby given to all the concerned shareholders to claim the unpaid/increased dividend amount(s) for the year 2013-2014 by making an application to the Company/ Company's RTA: M/s. Link Intime India Private Limited on or before November 01, 2021, so that the shares are not transferred to the IEPF Authority. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before November 01, 2021, the Company shall, with a view of complying with the requirements set out in the rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date and as per procedure stipulated in the Rules.

For any clarification on the subject matter, please contact the Company's RTA: M/s. Link Intime India Private Limited, Vikrest Ventures Limited, Address: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Ukhli (West), Mumbai - 400083.  
Email: [iepf\\_shares@linkintime.co.in](mailto:iepf_shares@linkintime.co.in); Tel. No.: 022-4918 6270; Fax No.: 022-4918 6060.

For Crest Ventures Limited  
Place: Mumbai  
Date: 19th July 2021  
Sd/-  
Namita Bapna  
Company Secretary

**बी ई स् ए एल BEM Limited**  
CIN : L35202KA1964GOI001530  
(Schedule A Company under Ministry of Defence)  
Registered Office : 'BEM Soudha', 23/1, 4th Main Road, S.R. Nagar, Bengaluru - 560 027. Tel. & Fax: (080) 2296 3142, email: cs@beml.co.in  
Website: www.bemlindia.in

**NOTICE TO SHAREHOLDERS**  
This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") as notified by the Ministry of Corporate Affairs and as amended from time to time, the Company is required to transfer the shares in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years, to the Investor Education and Protection Fund (IEPF). On 08.09.2014 remaining unpaid / unclaimed for a period of 7 consecutive years will become due for credit to IEPF Authority on 24.10.2021 together with corresponding shares. Shareholders who have not claimed their dividends for the FY 2013-14 and onwards are requested to claim their dividends expeditiously by 15.10.2021. Further, the list of shareholders whose dividend(s) are not enclosed and due for transfer to IEPF is displayed on the website of the Company at [www.bemlindia.in](http://www.bemlindia.in).

Further, the Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. In case the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s Kfin Technologies Private Limited (RTA), does not receive any communication from the shareholders concerned by 15.10.2021, the Company shall, with a view to complying with the requirements as set out in the IEPF Rules, transfer the shares to IEPF and no claim shall thereafter lie against the Company. However, those shareholders can claim back the shares along with unclaimed dividend from IEPF Authority after following due procedure prescribed in the said Rules.  
The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authority, may note that the Company would issue the Duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per rules and upon such issue, original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

For further information / clarification in this regard, the shareholders may contact the RTA at: M/s Kfin Technologies Private Ltd., Karvy Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032; Tel: 040-67161526; E-mail: [nageswara.raop@kfintech.com](mailto:nageswara.raop@kfintech.com), [ainward.ris@kfintech.com](mailto:ainward.ris@kfintech.com); Website: [www.kfintech.com](http://www.kfintech.com).

For BEM LIMITED  
Sd/-  
S. V. Ravisekhar Rao  
Company Secretary & Compliance Officer  
Bengaluru  
20.07.2021

**Aster DM Healthcare Limited**  
CIN: L85110KA2008PLC147259  
Registered Office: No.1785, Sarjapur Road, Sector -1, HSR Layout, Ward No.174, Agara Extension, Bangalore-560102, Karnataka, India. Tel: +91 484 6699999 Website: [www.asterdmhealthcare.com](http://www.asterdmhealthcare.com) Email: [cs@asterdmhealthcare.com](mailto:cs@asterdmhealthcare.com)

**NOTICE**  
**13<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING OF ASTER-DM HEALTHCARE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING OR OTHER AUDIO-VISUAL MEANS AND REMOTE E-VOTING FACILITY**  
Shareholders may note that due to continuing COVID-19 pandemic, the 13<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Aster DM Healthcare Limited ("the Company") will be held on Friday, August 13, 2021 at 11:30 AM (IST) through video conferencing ("VC") or other audio-visual means ("OAVM"), to transact the business that will be set forth in the 13<sup>th</sup> AGM Notice, in compliance with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India read with provisions of the Companies Act, 2013 and all other applicable laws.  
In compliance with the aforesaid circulars and SEBI circulars dated May 12, 2020 and January 15, 2021, the Notice of 13<sup>th</sup> AGM along with the Annual Report for the FY 2020-21 will be sent only by electronic mode to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depositories. Shareholders may note that the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the website of the Company at [www.asterdmhealthcare.com](http://www.asterdmhealthcare.com) and websites of the stock exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).  
Shareholders may attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM.  
Shareholders, who have not registered their email IDs with the depository participants, are requested to do the following:

- Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email IDs with their depository participants.
- Shareholders holding shares in physical mode are requested to submit their request with their valid e-mail ID's to the Company at [cs@asterdmhealthcare.com](mailto:cs@asterdmhealthcare.com) for receiving all communications including annual report, notices, instruction for e-voting and participation in the AGM through VC/OAVM etc.in electronic mode from the Company.

The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on all resolutions as set forth in the 13<sup>th</sup> AGM Notice. The manner of remote e-voting for cast their votes holding shares in dematerialised and physical mode and who have not registered their email IDs will be provided in the 13<sup>th</sup> AGM Notice and the details will be also made available on the website of the Company at [www.asterdmhealthcare.com](http://www.asterdmhealthcare.com).

For Aster DM Healthcare Limited  
Sd/-  
Puja Aggarwal  
Company Secretary and Compliance Officer  
Place : Bangalore  
Date : July 19, 2021

**BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED**  
Regd. Off: S34, S.V.P. Road, Opera House, Mumbai - 400007. CIN: L74999MH1919PLC000557  
Tel: (022) 23612195/96/97; Fax: (022) 23634527; E-mail: [investors@bcm.in](mailto:investors@bcm.in); Website: [www.bcm.in](http://www.bcm.in)

**NOTICE**  
NOTICE IS HEREBY GIVEN that the 102<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of Bombay Cycle & Motor Agency Ltd. will be held on Monday, August 16, 2021 at 05:00 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.  
In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 are being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. The requirements of sending Physical copy of the Notices of the 102<sup>nd</sup> AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website [www.bcm.in](http://www.bcm.in), website of the Stock Exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of NSDL <https://www.evoting.nsdl.com>. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), KFin Technologies Private Limited ("KFinTech"), Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032.  
The Company has enabled members, whose email address are not registered, to temporarily update their email address by accessing the link <https://ris.kfintech.com/client/services/mobilereg/mobilemailreg.aspx> for the limited purpose of receiving the Notice to the AGM electronically, the detailed procedure of which is provided in the instruction part of the Notice to the AGM.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its shareholders the facility to cast their vote through voting by electronic means. Members may cast their vote either by remote e-voting or through e-voting system ("Insta Poll") at the EGM on all the resolutions set forth in the Notice, the detailed procedure of which is provided in the instruction part of the Notice of EGM.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, August 04, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting system ("Insta Poll") at the EGM.

In pursuance to SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on "e-Voting facility provided by Listed Companies", e-Voting process has been enabled to all the individual demat account holders, by way of single login credential, through their demat accounts / websites of Depositories / Depository Participants in order to increase the efficiency of the voting process, the detailed procedure of which is provided in the instruction part of the Notice of EGM.  
The remote e-voting shall commence from Saturday, August 07, 2021 at 9.00 a.m. (IST) and end on Tuesday, August 10, 2021 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled on Tuesday, August 10, 2021 at 5.00 p.m. (IST) and remote e-voting shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Members may attend the EGM even after casting their votes by remote e-voting but shall not be entitled to cast their votes again.

The facility for voting at EGM shall be made available through e-voting system ("Insta Poll") and Members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to vote at EGM through e-voting system ("Insta Poll").  
Members may attend the EGM through VC/OAVM at <https://meetings.kfintech.com/> by using their remote e-voting credentials, the detailed instructions on participating through VC/OAVM and the process of e-voting at EGM is provided in the instruction part of the Notice.

In case a person has become a Member of the Company after dispatch of the Notice of EGM but on or before the cut-off date for e-voting i.e. Wednesday, August 04, 2021 or has registered his / her / its e-mail address after dispatch of the Notice, such members may obtain the User ID and Password by sending a request at [ainward.ris@kfintech.com](mailto:ainward.ris@kfintech.com) or such other manners as provided in the instruction part of the Notice.  
Due to the Covid-19 pandemic and/or state-wide lockdown, the registered office of the Company is currently closed, hence all the relevant documents/agreements referred to in the Notice and explanatory statement will be made available for inspection by the members through electronic mode upto the date of EGM and at the EGM or a member may write to the Company at [vaishali.kondbhar@xelpmoc.in](mailto:vaishali.kondbhar@xelpmoc.in) requesting for relevant documents. Once the situation is normalised and/or lockdown is lifted by the State governments, statutory / regulatory or other administrative authorities, the said documents shall be open for inspection by the Members at the registered office, the Company on all working days, except Saturdays, Sundays and public holidays, between 11.00 a.m. to 1.00 p.m. upto the date of EGM and at the EGM.  
Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses and in case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means through remote e-voting or e-voting system ("Insta Poll") during the meeting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <https://meetings.kfintech.com> (KFinTech Website) or contact Mr. Raghunath Veedha, Deputy Manager (Unit: Xelpmoc Design and Tech Limited), Nanakramguda, Hyderabad, Telangana - 500032 or at [raghu.veedha@kfintech.com](mailto:raghu.veedha@kfintech.com) or at [ainward.ris@kfintech.com](mailto:ainward.ris@kfintech.com) and [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) or on telephone no. 040-6716 2222 or call KFinTech toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications or may write to Company Secretary at e-mail ID [vaishali.kondbhar@xelpmoc.in](mailto:vaishali.kondbhar@xelpmoc.in).

By Order of the Board of Directors  
For Xelpmoc Design and Tech Limited  
Sd/-  
Vaishali Kondbhar  
Date : July 19, 2021  
Place : Mumbai  
Financial Express

Physical Holder need to send a request to the Registrar and Transfer Agents of the Company, TSDR Darashaw Consultants Private Limited at [cs@tdarashaw.com](mailto:cs@tdarashaw.com) providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN, AADHAR (self-attested scanned copy) for registering email address.  
Additional details need to be provided in case of updating Bank Account Details that is Name and Branch of the Bank in which you wish to receive the dividend, the Bank Account type, Bank Account Number allotted by their banks after implementation of Core Banking Solutions, 9 digit MICR Code Number, 11 digit IFSC Code and a scanned copy of the cancelled cheque bearing your name of the first shareholder.  
Demat Holder please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.  
Pursuant to Finance Act 2020, dividend income is taxable in the hands of shareholders w.e.f. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates (plus applicable surcharge and cess) as may be notified from time to time. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company (T/CPL, in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).  
A Resident individual shareholder with PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source by email to [cs@exemptforms@tdarashaw.com](mailto:cs@exemptforms@tdarashaw.com) by 11:59 p.m. IST on August 06, 2021. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at a higher rate of 20%.  
Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaties between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits by sending an email to [cs@exemptforms@tdarashaw.com](mailto:cs@exemptforms@tdarashaw.com). The aforesaid declarations and documents need to be submitted by the shareholders by 11:59 p.m. IST on August 06, 2021.  
In the event the Company is unable to pay the dividend to any shareholders by electronic mode, due to non-registration of Bank Account, the Company shall dispatch dividend warrant/Demand Draft/Pay order to such shareholder, at the earliest.

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.,  
Sd/-  
Sd/-  
Place: Mumbai Satish Kumar Prajapati  
Date: July 19, 2021 Company Secretary & Compliance Officer

**Heritage**  
HEALTH AND HAPPINESS

**HERITAGE FOODS LIMITED**  
CIN : L15209TG1992PLC014332  
Regd. Office: # 6-3-541/C, Panjagutta, Hyderabad-500082, Telangana. Tel:+91-40-23391221/2, Fax:+91-40-23318090  
E-mail: [hfl@heritagefoods.in](mailto:hfl@heritagefoods.in) Visit us at: [www.heritagefoods.in](http://www.heritagefoods.in)

**NOTICE TO THE SHAREHOLDERS**  
(Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund)

**NOTICE** is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("The Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("The Rules") as amended, all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more by any shareholder(s) shall required to be transferred to the 'Investor Education and Protection Fund' (IEPF).  
The Company has sent specific communications to the concerned shareholders at their latest available address whose shares are liable to be transferred to IEPF during the financial year 2021-22 pertaining to the financial year 2013-14. The complete details of the unpaid/unclaimed dividends and the number of share(s) due for transfer are also placed on the website of the Company at [www.heritagefoods.in](http://www.heritagefoods.in).

The concerned shareholder(s), holding shares in physical form, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them, for the purpose of transfer of shares as above and upon such issue, the original share certificate(s) will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable. In case the shares are held in demat form and are liable to be transferred, to the demat account of IEPF authority, the Company shall inform the depository by way of corporate action for such transfer.

The Shareholders may further note that the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer as aforesaid. For shares held in demat form, the respective demat account will be debited and such shares, will be transferred to the demat account of the IEPF authority.  
Shareholders may kindly note that the due date for claiming dividend for financial year 2013-14 is October 29, 2021. Shareholders are requested to take the necessary steps to claim the dividend for the financial year 2013-14.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders on or before October 29, 2021, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the underlying shares to 'IEPF' Account as per the procedures stipulated in the Rules, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Account. However the shares and dividends can be claimed back from IEPF Authority in accordance with the procedure and on submission of documents as prescribed in the Rules, for which the details are available at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Shares Transfer Agents at Kfin Technologies Private Limited, (Unit: HERITAGE FOODS LIMITED) Karvy Selenium Tower B, Plot No. 21-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032, Tel. No: 040 67162222, E-Mail: [ainward.ris@kfintech.com](mailto:ainward.ris@kfintech.com) or the undersigned at the Company's registered office.

For HERITAGE FOODS LIMITED  
Sd/-  
UMAKANTA BARIK  
Company Secretary & Compliance Officer  
M No: FCS No - 6317  
Place : Hyderabad  
Date : 19/07/2021

**Weizmann Limited**  
[ CIN No: L65990MH1985PLC038164 ]  
Regd. Office : Empire House, 214, Dr. D.N.Road, Ent. A, K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001. Tel. No: 022-22071501, Fax. No: 022-22071514, Email: [contact@weizmann.co.in](mailto:contact@weizmann.co.in), Website: [www.weizmann.co.in](http://www.weizmann.co.in)

**NOTICE**  
(For attention of the Equity Shareholders of the Company)  
**Mandatory transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority")**

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") the Equity Shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed during the past seven consecutive years from 2013-2014 shall be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority.  
In accordance with the procedure prescribed under the Rules, individual communication is being sent to those shareholders at their latest available address who has not claimed dividend with respect to the Equity Shares held in the Company during the past seven years from FY 2013-2014 and whose shares are liable to be transferred to IEPF Authority. However, due to the impact of Covid-19 pandemic in India, there is possibility that the notice being sent to individual shareholders may not be delivered or may not be received by the shareholders or receive late. The Company has uploaded the details of such shareholders and their equity shares due for transfer, including their Folio Nos. or DP ID - Client ID details, on its website [www.weizmann.co.in](http://www.weizmann.co.in). The shareholders are requested to visit the website in order to verify the details of the equity shares liable to be transferred to the IEPF Authority.

In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders before 30<sup>th</sup> September, 2021 the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date by following the due process as enumerated in the Rules which is briefly as under:

- In case of shares held in physical form : The Company would be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates and will convert them in DEMAT form for the purpose of transfer to the IEPF Authority. Upon such issuance, the original share certificates will stand automatically cancelled and will be deemed non-negotiable thereafter.
- In case of shares held in demat form : The shares will be transferred to IEPF Authority by way of Corporate Action.  
Kindly note that all future benefits, dividends, if any, arising on such shares would be transferred to IEPF Authority.  
The shareholders may further note that this notice and the details uploaded by the Company on its website should be considered as adequate notice in respect of issue of the duplicate share certificates by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority, pursuant to the Rules.  
You may be pleased to note that the Equity shares transferred to IEPF Authority, including the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority upon following the procedure prescribed under the Rules. The Rules are available on the website of the IEPF Authority at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

In case, the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, **Bigshare Services Private Limited**, 1<sup>st</sup> Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059, Contact Nos. : 022 - 62638200/222/223, Email: [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com)

For Weizmann Limited  
Sd/-  
Ami Purohit  
Company Secretary  
Date: 15.07.2021

**"IMPORTANT"**  
Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**IDEB PROJECTS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)**  
CIN: U85110KA1997PTC022128  
**CORRIGENDUM**  
This is in reference to the public announcement on the Liquidation Order of IDEB Projects Private Limited made in this newspaper on 19.07.2021. The IBBI registration number of the Liquidator to be read as "IBBI/PA-001/1P-P0102/2017-18/11663".

**DHARANI FINANCE LIMITED**  
Regd. Office : No. 59 Sterling Road, Nungambakkam, Chennai - 600 034  
CIN: L65191TN1990PLC019152  
Tel: 44-2381 1313  
Fax: 91-44-2823 0774  
Email: [secretarial@charanfinance.com](mailto:secretarial@charanfinance.com)  
Website: [www.charanfinance.com](http://www.charanfinance.com)

**NOTICE**  
In pursuance to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors will be held on **Thursday, 29th July 2021**, at the Registered Office of the Company, Inter alia, to consider, approve and adopt Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021.  
The said information is also available on the Company's website at [www.dharanifinance.com](http://www.dharanifinance.com) and at BSE's website [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

for Dharani Finance Limited  
Date : 20.07.2021  
Place : Chennai - 34  
Dr. Kuppam  
Company Secretary

**HINDUSTAN FLUOROCARBONS LIMITED**  
(CIN No. L28205DL1982PLC004037)  
**NOTICE**  
Notice is hereby given in pursuance to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, 20th Meeting of Board of Directors of the Company (HFL) is scheduled to be held on Tuesday 27th July, 2021 to consider and to approve inter alia, the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021 and other allied important/urgent agenda items.  
The Notice of the Board Meeting will also be available on the Company's website [www.hfl.co.in](http://www.hfl.co.in), website of the Stock Exchange i.e. BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)  
(S. KRITHIKA)  
Dt: 19-07-2021 COMPANY SECRETARY



